ASIT C. MEHTA FINANCIAL SERVICES LTD.

Registered Office: 'Nucleus House', Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai 400072. * Tel.: +91-22 61325757 / 28583333

Email id: investorgrievance@acmfsl.co.in / compliance@acm.co.in / accounts@nucleusservices.com

Website: www.acmfsl.com • CIN: L65900MH1984PLC091326

February 14, 2023

To, **BSE Limited,** Listing Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

Scrip Code - 530723

Sub:- Submission of Newspaper Cuttings of Free Press Journal and Nav Shakti (Marathi) dated 14th February, 2023 in which Extract of Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter Ended December 31, 2022 as specified in Regulation 33, have been published pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

We are enclosing herewith, the Newspaper Cuttings of Free Press Journal and Nav-Shakti (Marathi) dated 14th February, 2023 in which Extract of Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended December 31, 2022 as specified in Regulation 33, have been published pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the same on records and acknowledge the receipt of the same.

Yours Faithfully,

On Behalf of Board of Directors

For Asit C. Mehta Financial Services Limited

Khushboo Hanswal

Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that our client are negotiating with ICAN Private Trust being the owner of Flat No. 11, 11th Floor, "Cliff Tower", 197/A, Moun Mary Road, Bandra (West), Mumbai 400 050 (the "Owners") through its trustee, 360 One Investment Adviser and Trustee Services Limited (CIN U74990MH2010PLC211334) (formerly, IIFL Investment Adviser and Trustee Services Limited), having its registered address at 360 One Centre Kamala Mills, Senapati Bapat Marg, Lower Parel (W) Mumbai 400013, for the purchase of all its premises and shares and all its rights, title and interest in the Cliff Tower Co-operative Society Limited, more particularly recorded in the Schedule hereunder

written, free from all encumbrances.

Any person having any rights, title interest, demand or any claims in or to the shares or to the premises described in the Schedule hereto or any part thereof, by way of sale transfer, assignment, exchange, lease sub-lease, tenancy, sub-tenancy, license, mortgage, gift, lien, charge encumbrance, covenant, trust, nreemption, agreement, lispendens settlement, decree or order of any court, business arrangement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing, along with scanned copies of documents supporting their claim, to the undersigned at Office No. 502/503 5th Floor, B-Wing, 36 Turner Road above Tanishq, Bandra (West) Mumbai 400 050, and also email scanned copies of the same to <u>staff@preceptlegal.in</u> and <u>flanian@preceptlegal.in</u> within fourteen (14) days from the date of nublication hereof, failing which claims or objections, if any, will be considered to have been waived and/or abandoned and our clients shall proceed with the purchase of the premises THE SCHEDULE

Flat No. 11 admeasuring 1940 square feet carpet area, on the 11th Floor of the building named "Cliff Tower", with one closed garage No. 3 and two open car-parking spaces bearing Nos.12 and 26 in the compound of the building, standing on the land bearing Plot No. 197/A, CTS No. B/878, situated at Mount Mary Road, Bandra (West), Mumbai 400 050.

All rights, title and interest of the Owners in the Cliff Tower Co-operative Society Limited which includes ten fully paid-up shares of Rs. 50/- each held by the Owners in the said Society (i) bearing Distinctive Nos. 51 to 55 held under Share Certificate No. 28 dated 3rd May 1998 and (ii) bearing Distinctive Nos. 126 to 130 held under Share Certificate No. 46 dated 5th February 2017.

Dated this 14th day of February, 2023. For M/s. Precept Legal, Advocates Flanian D'Souza

for the issue of duplicate share certificates.

2 0568991 Ravindra H Deshmukh

Date: 13.02.2023

SHAHI SHIPPING LIMITED

(Formerly Known as "SKS Logistics Limited")
REGD OFFICE: 404 ABHAY STEEL HOUSE, BARODA STREET, MUMBAI-400 009 UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER 2022 CIN NO-L61100MH1990PLC058680, Email ID-shahi@bom3,vsnl.net.in.

Website-www.shahilogistics.com.Tel No-91(22)61454545

	(RS. III IURIS)									
Sr	Particulars	Q	uarter ended		Nine mo	Year ended				
No.		31.12.2022 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)			
01	Income									
	(a) Revenue from operations	341.80	216.29	234.26	728.83	623.81	940.29			
	(b) Other Income	0.50	68.27	12.89	113.83	89.52	225.49			
	Total Revenue	342.30	284.56	247.15	842.65	713.33	1,165.79			
02	Expenses									
	(a) Employee Cost	29.45	31.37	34.61	95.06	106.56	142.17			
	(b) Direct Operation and Administration Cost	256.26	231.80	200.52	697.10	558.92	914.52			
	(c) Finance Cost	9.57	14.90	11.22	34.40	35.60	47.02			
	(d) Depreciation	15.34	15.15	19.39	45.67	58.11	77.46			
	(e) Loss on Sale of Asset	-	-			-				
	Total Expenses	310.62	293.22	265.74	872.23	759.19	1,181.17			
03	Profit Before Exceptional Items and Tax	31.68	(8.66)	(18.59)	(29.57)	(45.86)	(15.39)			
04	Exceptional Items		-		-	-				
05	Profit Before Tax	31.68	(8.66)	(18.59)	(29.57)	(45.86)	(15.39)			
06	Tax Expense									
	(a) Current Tax Expense	3.71	-		3.71	-	-			
	(b) Deferred Tax Expense	(0.49)	(0.91)	0.27	(2.43)	(4.38)	(6.90)			
	(c) Taxation of earlier years (written back)	-	-		-					
	Total Tax Expense	3.22	(0.91)	0.27	1.28	(4.38)	(6.90)			
07	Profit For The Period	28.46	(7.75)	(18.86)	(30.85	(41.48)	(8.48)			
08	Other Comprehensive Income (Net Of Tax)	-	-	-	-					
09	Total Comprehensive Income (Net Of Tax)	28.46	(7.75)	(18.86)	(30.85)	(41.48)	(8.48)			
	for the Period (IX + X)									
10	Paid Up Equity Share Capital	1,449.49	1,449.49	1,449.49	1,449.49	1,449.49	1,449.49			
	(Face Value Rs. 10/- Each)									
12		-	-	-	-					
13	Earnings Per Equity Share (In Rs.)									
	(i) Basic EPS (Not Annualized)	0.20	(0.05)	(0.13)	(0.21)	(0.29)	(0.06)			
	(ii) Diluted EPS (Not Annualized)	0.20	(0.05)	(0.13)	(0.21)	(0.29)	(0.06)			
Notes										

The Financial results for quarter ended Dec 2022 have been reviewed by audit committee & approved by Board of Directors meeting held on 13.02.2023.

N.V. AGANDESWARAN Sarvesh Kumar Shah For and on Behalf of The board of Directors Sanjeev Kumar Singh (Company Secterary & (DIN 08698524) (DIN 00359535) Compliance Officer)

TAVERNIER RESOURCES LIMITED

Registered office: Unit-1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estate. Near Maneesh Pharma, Deonar, Mumbai - 400043 CIN: L51909MH1994PLC193901

Extract of Unaudited Financial Results for the quarter and Nine months ended 31st December, 2022

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2022	Nine Months Ended 31.12.2022	Quarter ended 31.12.2021				
		Unaudited	Unaudited	Unaudited				
1	Total Income from Operations (Net)	63.37	340.04	158.93				
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(10.01)	1.33	(14.33)				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)	(10.01)	1.33	(14.33)				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)	(10.01)	1.33	(14.33)				
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit and Other Comprehensive Income for the period)	-	-	_				
6	Equity Share Capital	597.90	597.90	597.90				
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	_				
8	Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.) *	(0.17)	0.02	(0.24)				

* Figures for Quarter ended are not annualised

Notes:

HDFC BANK

We understand your world

HDFC BANK LIMITED

legd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013.

[Corporate Identification Number-L65920MH1994PLC086618]

[e-mail: shareholder,grievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com]

[Tel Nos. 022 39760001 / 0012]

NOTICE Notice is hereby given that the following equity share certificates have been reported as

lost/misplaced/irretrievable and the registered holders'/claimant have applied to the Bank

3 0229618 M Nirmala Sridhar Jointly M P Sridhar 6622661-6623720 3785 1060

Any person(s) who has/have any claim in respect of such share certificate/s should lodge such

Agents viz Datamatics Business Solutions Limited, having address at Plot No. B 5, Part E Cross Lane, MIDC Marol, Andheri (East), Mumbai 400 093 within 15 days of the publication of this notice after which no claim(s) will be entertained and the Registrars will proceed

to issue the Letter of Confirmation in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/

dispatched by our Registrars Viz. Datamatics Business Solution Limited and the reques shall be processed in accordance with the aforesaid Circular. Accordingly the original share

certificates shall stand cancelled, any person dealing with the original share certificate(s) shal

NOTICE

NOTICE is hereby given that (i) Sarla Mukesh Rawal, (ii) Vipra

Mukesh Rawal alias Vipra Manish Mewani and (iii) Aarya Jayesh

Barbhaya, members of the Gomes Apartments Co-operative Housing

Society I to are intending to sell to our clients their Flat No 1104on the

11th floor along with one Stack Car Parking Space in the said Society's building "Gomes Apartment" (hereinafter collectively referred to as "the

said premises") and the shares pertaining thereto more particularly

described in the Schedule hereunder writtenfree from all

Vide an Agreement for Development cum Sale dated 16th June

2015, registered with Jt. Sub-Registrar, Borivali No. 1, Mumbai

Suburban District under Serial No. BRL-1-6197-2015 on 16th June

2015. the said Sarla Mukesh Rawal along with her husband, Mukesh

Ravishankar Rawal as owners of the land, were originally to be allotted

as permanent alternate accommodation of constructed area, admeasuring 1250 sq. ft. (carpet) along with an exclusive right to two

car parking spaces in the said building "Gomes Apartment" by the

Developers, M/s. Metro Associates. The said Mukesh Ravishankar

Rawal died intestate in Mumbai on 15th November 2016 leaving

behind the said members, being his wife and only children, as his only heirs and legal representatives. The said constructed area was divided

into two separate flats by the Developers. By a Permanent Alternate

Accommodation Agreement dated 14th July 2022, registered with Jt. Sub-Registrar, Borivali No. 1, Mumbai Suburban District under Serial

No. BRL-1-10186-2022 on 14th July 2022, the Developersallotted the

All persons having any claim or interest against or to the said

premises or any part thereof or the shares pertaining thereto by way of sale, assignment, mortgage, trust, lien, gift, charge, possession,

inheritance, lease, tenancy, licence, maintenance, easement or

otherwise howsoever are required to make the same known in writing

to the undersigned within 14 days from the date of publication hereof failing which the sale shall be effected without any reference to such

THE SCHEDULE ABOVE REFFERED TO

Flat No. 1104, admeasuring 633 sq.ft. (carpet) equivalent to 58.83

sq.mts., on the 11th floor along with one Stack Car Parking Space in

the building "Gomes Apartment" in Gomes Apartments Co-operative

Housing Society Ltd. situate at Plot Nos. 11 & 12. Domnic Colony.

Road No. 2, Orlem, Malad (West), Mumbai-400 064 on plot bearing

C.T.S. Nos. 95, 95/1 to 95/8in the Village Valanai, Taluka Borivali in the

Registration District of Mumbai Suburban along with 10 shares of

Rs.50/- each bearing Serial Nos. 501 to 510 represented by Share

claim, if any, and the same shall be considered as waived.

Mumbai dated this 14th day of February 2023.

encumbrances, claims and demands whatsoever.

said premises to the said members.

be doing so at his/her own risk and the Bank will not be responsible for it in any way.

claim/s in writing with all supporting documents at the office of our Registrars and Tr

MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022. The Letter of confirm

Kanak Gupta Jointly Vijay Kumar Gupta 8030491-8031490 4848 1000 & Chanchal Gupta

Dist. Nos

12838031-12839030 8691 1000

For HDFC BANK LIMITED

Sr Vice-President (Legal) & Company Secretary

Santosh Haldanka

Name of the Shareholder(s)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website at www.tavernier.com

The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board at their respective meeting held on 13th February, 2023. For Tavernier Resources Limited

Place: Mumbai Date: 13th February, 2023

> **EXPO GAS CONTAINERS LTD.** Regd. Office: 150, Sheriff Devji Street, Mumbai - 400 003. Tel No. 022-61319600, Website: www.expogas.com
>
> STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

Sudhir Naheta

Managing Director

	C	Quarter Ended			Nine Months Ended			
Particulars	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	Accounting		
						Year ended		
						31.03.2022		
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
Total Income from Operations	1,794.26	1,605.15	2,160.40	4,918.52	5,770.99	7,310.33		
Net Profit / (Loss) from Ordinary	26.01	30.23	42.63	84.29	104.64	113.05		
Activities before tax								
Net Profit / (Loss) from Ordinary	26.01	30.23	42.63	84.29	104.64	55.26		
Activities after tax								
Net Profit / (Loss) for the period	26.01	30.23	42.63	84.29	104.64	55.26		
after tax (after Extraordinary items)								
Equity Share Capital	761.46	761.46	761.46	761.46	761.46	761.46		
Reserves excluding Revaluation	1,472.05	1,472.05	1,416.79	1,472.05	1,416.79	1,472.05		
Reserves (as per balance sheet)								
of previous accounting year.								
Earning Per Share.								
a) Before Extraordinary Items								
- Basic	0.14	0.16	0.22	0.44	0.55	0.29		
- Diluted	0.14	0.16	0.22	0.44	0.55	0.29		
b) After Extraordinary Items								
- Basic	0.14	0.16	0.22	0.44	0.55	0.29		

FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2022

Note) The above is an extract of the detailed format of unaudited Financial results filed with the Stoc Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stocl

0.16

0.22

0.44

Managing Director (DIN - 00125472)

Exchange Websites and on the Company's website www.expogas.com. Our Current Orders in Hand is approximately 170 crores. By order of the Board of Directors For Expo Gas Containers Limited

0.14

Hasanain S. Mewawala

Date: February 13, 2023

- Diluted

TOTAL STAND STAND Gala No.1, Ground Floor, Champion Compound, Opp. Chachas Dhaba Vasai, Palghar - 401208. CIN L21012MH2018PLC307426 Email: gkpcompliance@gmail.com • Website: www.gkpl.in

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended Dec 31, 2022

(Pursuant to Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)

		(Amount in Lacs)				
Sr. No.	Dantianiana		Nine Month Ended	Quarter Ended		
		31st Dec.2022 (Unaudited)	31st Dec.2022 (Unaudited)	31st Dec.2021 (Unaudited)		
1	Total Revenue from Operations	1,417.88	4248.03	1906.95		
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and / or					
	Extraordinary items)	18.28	104.19	10.96		
3	Net Profit / (Loss) for the period					
	before tax (after Exceptional and / or					
	Extraordinary items#)	18.28	104.19	10.96		
4	Net Profit / (Loss) for the period after					
	tax (after Exceptional and/or					
	Extraordinary items#)	14.52	77.13	6.89		
5	Total Comprehensive Income for the					
	period [Comprising Profit / (Loss) for					
	the period (after tax) and Other					
	Comprehensive Income (after tax)	14.52	77.13	6.89		
6	Equity Share Capital of Face Value					
	Rs.10/- Each	2199.88	2199.88	1466.59		
7	Earnings Per Share (of Rs. 10/- Each)					
	(for continuing & discontinued					
	operations):					
	A: Basic	0.07	0.35	0.05		
	B: Diluted	0.07	0.35	0.03		

1. The above is an Extract of the detailed format of Unaudited Quarter Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.beindia.com and on the website of the Company i.e. www.weindia.com and on the website of the Company i.e. www.weindia.com and on the website of the Company i.e. www.weindia.com and on the website of the Company i.e. www.weindia.com and on the website of the Company i.e. www.weindia.com which is a support of the weindia. meeting concluded on 13th Aug, 2022 and were approved by the Board of Directors in their meeting

Place: Vasai

(Rs. in lakhs)

(Rs. in lakhs

Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168):-6th Floor, "The International",16, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400 020, Phone: 022 - 22053163 / 22053164 / 22053165, E-mail: sbi.05168@sbi.co.in

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest $Act, 2002\ read\ with\ proviso\ to\ Rule\ 8(6)\ of\ the\ Security\ Interest\ (Enforcement)\ Rules, 2002$

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on " As is Where is", As is What is" and Whatever there is" basis on 20.03.2023 in between 11.00 a.m. to 4:00 p.m. hours for the recovery of respective amount, due to the State Bank of India (Secured Creditor) from the respective Borrower(s) and the Guarantor(s) as specified, here under

Rs. 35,84,260.00 (Rupees Thirty Five Lakhs Eighty four Thousand Two Hundred (Borrower) Rs. 35,84,260.00 (Rupees Thirty Five Lakhs Eighty four Thousand Two Hundred (Sixty Only) as on 06/05/2019 with further interest, incidental expenses, costs, charges thereon due to the secured creditor Rs. 45,00,000/- (Rupees Four CHSL". In "Lodha Complex". S.No. 42/3 village Bhayandars thereon due to the secured creditor Rs. 4,50,000/- (Rupees Four CHSL". In "Lodha Complex". S.No. 42/3 village Bhayandars thereon due to the secured creditor Rs. 4,50,000/- (Rupees Four CHSL". In "Lodha Complex". S.No. 42/3 village Bhayandars thereon due to the secured creditor Rs. 4,50,000/- (Rupees Four CHSL". In "Lodha Complex". S.No. 42/3 village Bhayandars thereon due to the secured creditor Rs. 4,50,000/- (Rupees Four CHSL". In "Lodha Complex". S.No. 42/3 village Bhayandars thereon due to the secured creditor Rs. 4,50,000/- (Rupees Four CHSL". In "Lodha Complex". S.No. 42/3 village Bhayandars thereon due to the secured creditor Rs. 4,50,000/- (Rupees Four CHSL". In "Lodha Complex". S.No. 42/3 village Bhayandars thereon due to the secured creditor Rs. 4,50,000/- (Rupees Four CHSL". In "Lodha Complex". S.No. 42/3 village Bhayandars thereon due to the secured creditor Rs. 4,50,000/- (Rupees Four CHSL") Rs. 4,50,000/- (Rupees Four		Name of Borrower/ Director/ Guarantor		Description of the immovable properties	Reserve Price(in Rs.)	Earnest Money Deposit (EMD) (in Rs.)	Date & Time for inspection of the properties
	l	Nadaf (Borrower)	Lakhs Eighty four Thousand Two Hundred Sixty Only) as on 06/05/2019 with further interest, incidental expenses, costs, charges	"Flat No 005, Ground floor, B wing "Chandresh Mandir CHSL". In "Lodha Complex". S.No. 42/3 village Bhayandars Mira Road Dist Thane-401107 Admeasuring 695	(Rupees Forty Five Lakhs	(Rupees Four Lakhs Fifty Thousand	From 01.00 pm to

The interested bidders shall ensure that they get themselves registered on the e-auction website and deposit earnest money in the virtual wallet created by service provider as per guidelines provided on https://ibapi.in and https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting Bid documents, Training/Demonstartion, Terms & conditions on online Inter-se Bidding etc., may visit the website https://ibapi.in and https://ibapi.in/Saleinfo_Login.aspx

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's website https://www.sbi.co.in https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp, https://ibapi.in

Enquiry: Shri Sanjay Gawhale, Authorised Officer, Mobile No. 9820494483, Shri. Walmik Wagh 8424998009

Date : 10.02.2023 **AUTHORISED OFFICER** Place : Mumbai STATE BANK OF INDIA

REVATI ORGANICS LIMITED

CIN: L92100MH1993PLC072194 PLOT NO.45, 1STFLOOR, GANPATIBNHAVAN, M.G.ROAD GOREGOAN WEST, MUMBAI-400062

Tel: 022-28791912 * E-mail: revati.organics9@gmail.com * Website: www.revatiorganics.in EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31.12.2022 (Rs. In lacs)

	Particulars	For the quarter ended 31.12.2022 (Unaudited)	Corresponding Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	Preceding Quarter ended 30.09.2022 (Unaudited)	For the period ended 31.12.2022 (Unaudited)	Corresponding period ended 31.12.2021 (Unaudited)	For the period ended 31.03.2022 (Audited)
1] 2] 3] 4]	Total income from Operations Net Profit/(Loss) from continuing operations after tax Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)	25.68 0.40 - 0.40	37.50 0.47 - 0.47	7.88 2.88 - 2.88	43.05 1.89 1.89	43.40 (9.41) (9.41)	59.40 0.17 - 0.17
5] 6] 7]	Equity Share Capital(Face Value Rs.10 per Share) Reserves Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Earnings per share (Face Value Rs. 10 per share): (a) Basic (b) Diluted	300.00 (143.63) 0.01 0.01	300.00 (143.80) 0.02 0.02	300.00 (143.63) 0.10 0.10	300.00 (143.63) 0.06 0.06	300.00 (143.80) (0.31) (0.31)	300.00 (143.80) 0.01 0.01

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results are available on the Stock Exchange websites. (URL: https://www.bseindia.com/)
- i) The above results are in compliance of Indian Accounting Standards (INS AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The results for the previous periods
- have been restated to comply with Ind AS and are comparable on like to like basis.

 iii) Statement of reconciliation of net PAT under IND AS and net PAT reported under previous Indian GAAP (IGAAP) for the previous periods is not applicable as there is no diffeence between net PAT under IND AS and net PAT as per IGAAP.
 - For and on behalf of the Board

Manish Shah D**I**N: 00434171

Place : Mumbai Date: 13/02/2023

BOMBAY OXYGEN INVESTMENTS LIMITED

CIN: L65100MH1960PLC011835

22/B, Mittal Tower, 210, Nariman Point, Mumbai - 400 021. Email id:- contact@bomoxy.com | Website: - www.bomoxy.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months Ended 31st December, 2022

Quarter Ended Year Ended 31.12.2022 30.09.2022 31.12.2021 31.12.2022 31.12.2021 31.03.2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total income from operations (net) 3,597.20 3,334.67 712.7 908.89 Net Profit / (Loss) for the year (Before tax, Exceptional and /or Extraordinary items) 775.91 3,155.81 666.26 1,703.97 64.53 3,444.26 Net Profit / (Loss) for the year before tax (after Exceptional and /or Extraordinary items) 666.26 1.703.97 64.53 775.91 3.444.26 3,155.81

Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional and /or Extraordinary items) 601.60 708.90 3,089.30 2,806.84 1,527.64 66.89 Total Comprehensive Income for the year (comprising profit or (loss) for the year after ta and other Comprehensive income after tax) 1,834.67 3,238.19 (855.48)1,395.97 3,942.62 2,401.95 Equity Share Capital 150.00 150.00 150.00 150.00 150.00 150.00 Earnings Per Share (EPS) of Rs. 100/- each - Basic & diluted (not annualised) 401.07 1,018.43 44.60 472.60 2,059.53 1,871.23

Rs in lacs

0.29

- 1. The above is an extract of the detailed format of the Quarter and Nine Months Ended Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Quarter and Nine Months Ended Financial Results are available on the Stock Exchange at BSE at www. bseindia.com and on Company's website at www.bomoxy.com.
- The above unaudited financial results of the Company for the Quarter and Nine months ended 31st December, 2022 have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 13th February, 2023.
- The financial results for the Quarter and Nine months ended 31st December, 2022 Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended.
- The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as amended (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable. Comparative financial information of the previous quarter have been regrouped / rearranged wherever considered
- necessary to correspond to the figures of current quarter. By order of the Board

Hema Renganathan

Whole-Time Director Place: Mumbai DIN: 08684881 Date: 13th February, 2023

ASIT C. MEHTA FINANCIAL SERVICES LIMITED Read, Office: Nucleus House, Saki- Vihar Road, Andheri (East), Mumbai: 400 072 CIN: L65900MH1984PLC091326

Tel: 022-28583333 Email: investorgrievance@acmfsl.co.in Website: www.acmfsl.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2022

(₹ in lakh STANDALONE CONSOLIDATED Corresponding 3 months Nine months Quarter Quarter Nine months ended ended ended in the previous yea ended **Particulars** 31.12.2022 31.12.2022 31.12.2022 31.12.2021 31.12.2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 67.78 658.33 1999.58 Total Income from operations (Net) 72.05 202.71 Net Profit / (Loss) for the period (before Tax (260.57)(92.56)(271,86)(941.66)Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (260.57)(271.86)(941.66)(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after (259.24)(273.04)(941.81)(92.99)Exceptional and/or Extraordinary items Total Comprehensive Income for the period (257.71)(92.96)(426.68)(1,086.68)[Comprising Profit / (Loss) for the period (afte tax) and Other Comprehensive Income (after 6. Equity Share Capital (Face value of Rs.10/-) 495.26 483.36 495.26 495.26 495.26 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) (19.36)2. Diluted

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company viz. www.acmfsl.com and on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed viz. BSE Limited i.e. www.bseindia.com.
- 2. This Statement of Financial Results has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015(Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies as applicable
- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee, and on its recommendation, have been approved by the Board of Directors at its meeting held on February 13, 2023. The said results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company, who have issued an unmodified report thereon.

For Asit C. Mehta Financial Services Limited sd/-Deena Mehta

Advocates & Solicitors A/1, "Liberty", 1st Floor, 98-B Hill Road, Bandra, Mumbai-400 050 e-mail: pvas1979@gmail.com

FIONA NAZARETH

P. Vas & Co.

Date : 14/02/2023

For, G.K.P. Printing & Packaging Limited Sd/- Keval Goradia - Managing Director

Place: Mumbai Date: 13th February, 2023 Director - DIN: 00168992

LOSS OF SHARE CERTIFICATES

Please note that share Certificate owned by Mr. Chandrashekharan Narayanswamy (C.N.Swamy) of residential flat situated at B 5, Sarita Building, Plot No.224, Sector 4, Charkop, Kandivali (W), Mumbai 400067 is misplaced or lost. Necessary police complaint is already made with local police. If anyone finds or anyone has any claims may please inform the owner on above mentioned address, within 15 days of this Advertisement.

सार्वजनिक सूचना

माझे अशील सदनिका क्र. १८०४, १८ वा मजला, वॉलेस फोर्ट्ना ऑरस, प्लॉट क्र. सी एस १४८२, शिवदास चम्पसी मार्ग, फाजलानी स्कूल, माझगाव, मुंबई-४०० ००९ समोर राहणाऱ्या श्री. मस्तफा हसेन बक्कल्ला यांच्याशी वाटाघाटी करत आहेत याची नोंद घ्या. येथे तपशिलामध्ये वर्णन केलेले शेअर्स आणि परिसर खरेदी/अधिग्रहित करण्यासाठी मालमत्ता'' म्हणून संदर्भित केले आहे .

लिखित आणि त्यानंतर ''उक्त विक्री, देवाणघेवाण, गहाण, भेटवस्तू, धारणाधिकार, विश्वास, मृत्युपत्र, भाडेपट्टा, ताबा, वारसा, सुखसोयी, परवाना, शुल्क, भाडेकरू किंवा अन्यथा कोणत्याही मार्गाने या मालमत्तेवर स्वारस्य दावा करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांनी हि सूचना येथे प्रकाशित झाल्यापासून २१ दिवसांच्या आत खाली स्वाक्षरी केलेल्याना ए -१०३, शत्रुंजय दर्शन, शेठ मोतीशा क्रॉस लेन, भायखळा (पूर्व), मुंबई-४०० ०२७ इथे कागदपत्रांसह सहाय्यक कागदपत्रांसहीत कळवावे, अन्यथा, नंतर आलेले दावे माफ केले असे मानले जाईल. आणि पुढे माझे अशील वाटाघाटींना अंतिम रूप देण्यासाठी आणि अशा कोणत्याही कथित दाव्याचा किंवा व्याजाचा संदर्भ न घेता व्यवहार पूर्ण करण्यासाठी पुढे जातील.

वरील अनुसूची यासाठी संदर्भित: प्रथम, रु. ५ चे पूर्ण पेड-अप शेअर्स.

सुमेर पार्क-३ कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जारी केलेल्या शेअर सर्टिफिकेट क्र. ४५ मध्ये प्रत्येकी ५० ची विशिष्ट संख्या २२१ ते २२५ (दोन्ही समावेशी) प्रविष्ट केली आहे. दुसरे म्हणजे, ''सुमेर पार्क-३'' नावाच्या इमारतीच्या १३व्या मजल्यावर ५२३ चौरस फूट चटई क्षेत्रफळ (अंदाजे) सदनिका क्र. १३०३ आणि एक खुली कार पार्किंगची जागा क्र. १०३ शेठ मोतीशा क्रॉस लेन, भायखळा, मुंबई-४०० ०२७ येथे नोंदणी उपजिल्हा आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आणि माझगाव विभागातील कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ३८१ मध्ये भाडेतत्त्वावर असलेल्या जिमनीवर आहे.

दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३ रोजी सही/

PUBLIC NOTICE

This is to inform to the Members of he Public that my client, Mr. Sunil

Roop Hingorani residing at D-87

Taskand Society, Nizampura,

Vadodara, Fateganj, Vadodara Gujrat - 390 002, is intending to

purchase the property described in

the schedule written hereunder (the

scheduled property) owned by Mrs.Krishna Ramesh Sharma residing at Flat No.1101, Satguru

Kalyan, Junction of 13th 17th Road, Khar (West), Mumba i - 400 052. THE SCHEDULE REFERRED HEREINABOVE Flat No. 903, 9 th Floor, in "B"-wing, admeasuring 918 sq.feet saleable are in the Building Known as 'Ganga Jamna Sangam CHS Ltd.' situated at Plot No.463 and 480 TPS-III, bearing CTS No.F/111 and F/115) 14th and 24th Road. dmeasuring plot area of 1128.80 square meters, Khar (West)

: 24 th Road

: 14 th Road Leo Building

: Crystal Mall It is therefore hereby informed to the public at large that if any person having any objections or claims by way of inheritance, sale, mortgage ransfer, lease, tenancy, lien

charge, trust, maintenance easement, gift, demise, bequest

exchange, possession o

encumbrance or otherwise nowsoever into or upon or any part

thereof is hereby required to make

known the same to the undersigned at following address in writing

alongwith documentary evidence

within 14 (fourteen) days from the

publication of this notice, failing

which the same shall be considered

Dated this 14th day of February

SADIK T. PATHAN

Advocate High Court
Office Address: Shop No.1, Asian

Healthcare, Santh Dnyneshwar

Nagar, Kamgar Hospital Road.

Road No.33, Wagle Estate,

Thane (West), Thane - 400604

as discharged and waived.

2023

Mumbai.

West

North South निलेश ताटे

सार्वजनिक सूचना

याद्वारे सामान्य जनतेला सचना देण्यात येत आहे की अनुसूची १ अन्त्राग्त थोडक्यात ''सांगितलेली मालमत्ता'' येथे लिहिलेली जमीन आणि त्यावर उभी असलेली रचना खालील मालकीची आहे

१) निओलँड प्रकल्प प्रा. लि., ७७ /७८ अशोक चेंबर्स, देवजी रतनशी मार्ग, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई ४०० ००९ येथे पत्ता

२) श्रीमती चंचल दिनेश गाला आणि श्री पीयूष एच गाला, बी-१०, श्री भवानी, आर. एच. बी. मार्ग, मुलुंड (प), मुंबई

४०००८०) येथे राहणारे, ४) श्री विरल एच. गाला, ४०५/४०६

सिल्व्हर अव्हेन्यू, बीपीएस कंपाउंड, देवीदयाल रोड, मुलुंड (प.), मुंबई ४०० ०८० येथे राहणारे

५) श्रीमती सोनबाई पासड आणि श्री. अशोक व्ही. पसाड, ८, समाधान, एलटी रोड, मुलुंड पूर्व, मुंबई ४०००८१ येथे राहणारे यापुढे एकत्रितपणे "उक्त मालक'' म्हणून संदर्भित).

या मालमत्तेचा काही भाग लिव्ह आणि लायसेन्स आधारावर घेण्याच्या उद्देशाने आम्ही उक्त मालमत्तेच्या संदर्भात शीर्षकाची पडताळणी करत आहोत. उक्त मालमत्तेतील त्यांचे हक्क, शीर्षक आणि स्वारस्ये स्वच्छ, स्पष्ट आणि विक्रीयोग्य आहेत असे य मालकांनी आम्हाला सांगितले.

या मालमत्तेबाबत किंवा तिच्या कोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण, गहाण भाडेतत्त्व, धारणाधिकार, शुल्क, देखभाल परवाना, भेटवस्तू, वारसा या मार्गाने कोणताही हक, शीर्षक, दावा, मागणी किंवा इस्टेट व्याज असलेली किंवा दावा करणारी कोणतीही व्यक्ती , वाटा, ताबा, सुलभता, विश्वास, मृत्युपत्र, असाइनमेंट, किंवा कोणत्याही स्वरूपाचा भार किंवा अन्यथा अशा कोणत्याही दाव्याची खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सर्व आवश्यक आणि सहाय्यक कागदपत्रांसह १८ फेब्रुवारी, २०२३ पूर्वी लिखित स्वरूपात, अधोस्वाक्षरीदारांना कळवण्याची विनंती केली जाते, असे न झाल्यास असे गृहित धरले जाईल की कोणतेही दावे नाहीत आणि ते दावे, असल्यास, माफ केले गेले आहेत आणि अधोस्वाक्षरीने त्याच्या संदर्भात विक्रीयोग्य शीर्षक प्रमाणपत्र जारी करण्यास पुढे जावो. या सार्वजनिक सूचनेला उत्तर म्हणून संबोधित केलेले सर्व दावे संदर्भ क्रमांक बीएलबी२२ उद्धत केले पाहिजेत.

तपशील - १ ते सर्व तुकडा आणि पार्सल सुमारे १४,०१० चौरस फूट आणि त्यावर उभी असलेली रचना, बी-१३ ते बी २५, एबीसी गोडाऊन, मिनर्वा इंडस्ट्रियल इस्टेट, त्रिमूर्ती रोड, पी. के. रोड, आशा नगर जवळ, मुलुंड (प), मुंबई ४०००८० आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत वसलेले आहे. दिनांक १४ फेब्रुवारी २०२३.

> सागर कदम भागीदार डीएसके कायदेशीर वकील आणि कायदेशीर सल्लागा सी-१६, धनराज महल छत्रपती शिवाजी मार्ग

अपोलो बंदर, मुंबई ४०००० srs@dsklegal.com

वरिष्ठ व्यवस्थापक आणि शाखा प्रमुख

FEDERAL BANK

दि फेडरल बँक लि., शाखा खारघर, अनंत सीएचएस, शॉप क्र. ४, ५ आणि ६, सेक्टर ४, खारघर- ४१० २१० फोन क्रमांक: ०२२-२७७४०५८२ किंवा ०२२ २७७४०५८३ आणि ईमेल: krh@federalbank.co.in. सीआयएन: एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६८.

वेबसाईट: www.federalbank.co.in सोने कर्ज-विक्री सूचना

सर्व संबंधित आणि सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, सोने दागिने हे खालील नमूद सोने कर्ज खात्यात दि फेडरल बँक लि. च्या खारघर शाखेकडे तारण आहेत, जे विमोचनाकरिता थकीत आहेत आणि जे वारंवार सूचना पाठवूनही विमोचित करण्यात आलेले

खाते क्र.	नाव	कर्ज रक्कम (रु.)
१७५०६१०००८२५१७	पडींजारवीट्टील जनार्धनन	८१०००
१७५०६४०००८७७८९	फरहान जाफरी	200000
१७५०६१०००९०५८५	निदा अक्रम काझी	११००००
१७५०६१०००८९८८४	निदा अक्रम काझी	90000
१७५०६४००००४८५६	सिद्धार्थ दास	१६००००
		फेडरल बँक करीता

गहीत. ते खाजगी विकीदारे २३/०२/२०२३ रोजी किंवा त्यापर्वी विकण्यात येणार आहेत

The spirit of Mumbai is now 94 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे णि प्रकाशन/डीआस्टीचा सूचना फलक विक्री उद्घोषणा वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय

कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई एमटीएनएल भवन, ३रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई

ओडब्ल्यू क्र. एमडीआरटी-६४/२०२३ दिनांक: ०९/०२/२०२३

दिनांक: ०८/०२/२०२३ आर. पी. क्र. ६१/२०१८ रिकव्हरी ऑफ डेक्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या

नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा]..... प्रमाणपत्र धारक

](मूळ अर्जदार) श्री. नरेंद्र प्राणलाल तिंबाडिया आणि अन्य

प्रक-१: श्री. नरेंद्र प्राणलाल तिंबाडिया, फ्लॅट क्र. ४०३, ४था मजला, त्रिभुवन अपार्टमेंट, दादाभाई रोड, विलेपार्ले (पश्चिम), प्रक-२: सौ. मधु नरेंद्र तिंबाडिया, फ्लॅट क्र. ४०३, ४था मजला, त्रिभुवन अपार्टमेंट, दादाभाई रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-

प्रक-३: थ्री. निमित नरेंद्र तिंबाडिया, फ्लॅट क्र. ४०३, ४था मजला, त्रिभुवन अपार्टमेंट, दादाभाई रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई

ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याजासह रु. ७९,७९,६०१.०० च्या वसुलीसाठी मूळ अर्जे क्र. ७३१/२०१७ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हुकूमाप्रमाणे रु.१,९४,१५,५५७.०० (विक्रीची तारीख म्हणजेच २९.०३.२०२३ पर्यंत) ची रक्कम पुढील व्याज, खर्च आणि प्रभारासह एकत्रित वसलीयोग्य आहे.

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विक

आणि ज्याअर्थी प्र. क. कडून रु. ७९,७९,६०१.०० सह दंड आणि वसुली आणि/िकंवा प्रदानापर्यंत अर्ज दाखल जाता न वालाता त्र .स. बहुत ए.स. १५,६२,६२० हुच जाता बहुत हुच जाता वालाता त्राताच्या जाता वालाता वालाता वालाता त्याच्या तारीख म्हणजेच २२.०३.२०१७ पासून द.सा. १४.८५% दराने पुढील व्याज ही रक्कम थकीत आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे डकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत २९.०३.२०२३ रोजी द् २.०० ते दु. ३.०० (आवश्यकता असल्यास समाप्तीपूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केली गेल्यास आपोआप विस्तासारी दग्प्यान ई–लिलावाने विकली जाईल आणि बोली ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' ने मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लि., https://drt.auctiontiger.net ज्यांचा पत्ता बी-७०४, वॉल स्ट्रीट-॥, ओरिएंट क्लबसमोर, गुजरात कॉलेजजवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद- ३८०००६, गुजरात (भारत), दर. क्र.: ०७९-६८१३६८४१/५५/५१, ०७९-६८१३६८०० यांची वेबसाईट) मार्फत होईल. संपर्क व्यक्ती : श्री. प्रविणकुमार थेवर (मोबाईल क्र. +९१ ९७२२७७८८२८), ईमेल पत्ता : praveen.thevar@auctiontiger.net किंवा support@auctiontiger.net.

ढ़ील तपशिलांसाठी संपर्क : <mark>श्री. व्ही.एम.एस. राजा, मुख्य व्यवस्थापक, मोबाईल: ९८८४७७२८९०.</mark> खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्र.क. च्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीची निगडित दायित्वे

भाणि दावे. जो पर्यंत ते सनिश्चित केले आहेत. ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत. परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिरश्याच्या विक्रीतून ोकड झालेल्या रकमेतन देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल, जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकड सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात

विकीशी संबंधित कोणतीही कती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अपत्यक्षपणे विकावयान्त्र नेळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या प्तऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या षणेमधील कोणत्याही त्रटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसती ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत रु. १,६६,००,०००/- (रुपये एक कोटी सहासष्ट लाख

ज्या रकमेने बोली वाढवायची ती **रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र)**. बोलीच्या रकमेवरून

बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल. सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या

मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.

तमाम जनतेकडून सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. **इअर रक्कम रु. १६,६०,०००/- (रुपये सोळा** लाख साठ हजार मात्र) ही कोणत्याही राष्ट्रियकृत बँक /शेड्युल्ड बँकेच्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरसह मोहोरबंद लिफाण्यातील प्रस्ताव २४.०३.२०२३ रोजी सार्य. ४.३० पर्यंत निम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर आर.पी. क्र. ४८ सन २०१८ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥ यांच्या नावे काटणे आवश्यक आहे. वरील रक्कम/डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर ही केवायसी दस्तावेजांची रितसर पडताळणी/ सादरीकरणानंतर अयशस्वी बोलीदारांना परत करण्यात येईल.

ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्याचा पुरावा, डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरची प्रत ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड् करावी. इ.अ.र. आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे २४.०३.२०२३ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकर्तींचे प्रत्यक्ष निरीक्षण मिळकतीच्या ठिकाणी २१.०३.२०२३ रोजी सं. १०.०० ते सायं. ५.०० मध्ये करता येईल

पॅन कार्ड, पत्ता, पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत आणि घोषणा, जर ते स्वतःच्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बावतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुजवरादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी २४.०३.२०२३ रोजी सं. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबई यांचेकडे सादर करावी. कसुर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोलीच्या २५% रक्कम आर.पी. क्र. ६१ सन २०१८ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई बांच्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपात बैंकेच्या पुढील कामकाजाच्या दिवशी सं. ४.३० पर्यंत किंवा वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबई बांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई, आयएफएससी कोड क्र: SBIN0005347 मध्ये आरटीजीएस/ एनईएफटीच्या मार्गाने थेट जमा करणे आवश्यक आहे

एकदा बोली सादा केल्यावर ई-लिलाव एजन्सी पोर्टलवर लॉगईन करून ई-लिलावाच्या बोली प्रक्रियेमध्ये सहभागी होणे बोलीदारांसाठी आवश्यक आहे, कसूर केल्यास इअर निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास शासनाकडे जम करण्यात येईल.

खरेतीदारांनी <mark>अंतिम बोली रक्तमेच्या उर्वरित ७५</mark>% रक्कम, मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी किंवा जर १५ **वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर** १५ व्या दिवसांनंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशो वरील परिच्छेद ६ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यतिरिक्त, खरेदीदारांना राजिस्ट्रार, डीआरटी–॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/– च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. ?,०००/- **पर्यंत** २% दराने वसुली अधिकारी, डीआरटी यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल. विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे

जप्त केली जाईल आणि केसूरदार खेरेदीदारांना मिळेकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराची अंतिम बोली रक्कम आणि

त्यानंतर ती विक्री केल्याची तारीख यामध्ये जर कोणतीही तफावत वा वेगळेपण असल्यास ती भरण्यास खरेदीदार जबाबदार

मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे'' विकली जाईल


कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी

लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत. जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मालकीची | मिळकत किंवा | मिळकत ज्यास असेल तेथे सह-मालकांच्या व सह-मालक तिच्या बांधील आहे | आलेले कोणतेही दावे विकावयाच्या मिळकतीचे वर्णन हिश्श्यावर कोणत्याही व मुल्याबाबत अन्य निट क्र. ००७, तळ मजला, गुप्त भवन प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी

डिव्हिजन, अहमदाबाद स्ट्रीट, कर्नाक बंदर, मुंबई-४००००९ असा वाणिज्यिक माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर ८ फेब्रुवारी, २०२३ रोजी दिले

लि., प्रिन्सेस डॉक डिव्हिजन, प्लॉट क्र

६४, सी. एस. क्र. ३७/१, प्रिन्सेस डॉक



PUBLIC NOTICE जाहीर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते कि. गाव मौजे लहान सरगोडी

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Aurra Corporate
Services LLP is negotiating with our clients
Omprakash Sanwaldas Hemrajani & Sunita
Omprakash Hemrajani to sell/ assign/ convey
their right, title and interest in Sunmill
Compound, UnitNo 311, Lower Parel, Mumbai–
400 013 on the 3rd Floor of the Society Known
as "Parvati Industrial Estate" having carpet area
of 814 Sq. Feet Carpet area standing on piece
and parcel of land bearing CTS No.158 of
Sunmill Compound, Unit No 311, Lower Parel,
Mumbai Dist Mumbai – 400 013 alongwith 5
fully paid up share of Rupees Fifty each,
comprised in Share Certificate No.5, Distinctive
No.251 to 255, free from all encumbrances
and reasonable doubts with marketable title.
Any person having any claim to or against the
said Shop & Shares by way of inheritance,
mortgage, sale,
trust, maintenance, easement or otherwise
howsoever is hereby required to make the
same known in writing to the undersigned at
their office at Chamber No.38, 24, Darashaw
Building, 1st Floor, Jambulwaid, Dhobi Talao,
Mumbai - 400 002 within 14 days from the date
hereof otherwise the transaction of sale shall be
completed without reference to such claims and गास, तालुकाः वसई जिल्हाः पालघर येथे येथे श्री . जोसेफ रॉड्रीग्ज यांचे राहते घर मालमला क GS03/126 प्रभाग क. ३ क्षेत्र ७०० चौ.फुट वसई विरार शहर महानगर पालिका असेसमेंट प्रमाणे, सदर घर मेळकत अस्तित्वात आहे . तरी सदर मालमत्ता मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहित आहे किंवा नाही या परिक्षणांकरिता सदर पकरण आमच्याकडे आमचे अशिलांनी पोपविलेले आहे . तरी सदर मिळकती संबंधाने कोणाहीकडे हितसंबंधांच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत ग्यासारखा परावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध ल्यापासन ०७ दिवसांच्या आत लेखी कायदेशी एव्यासकेट आपली हरकत आमचे कार्यालय नं .११ व १२ ळमजला, सुख आंगन को - ऑप . ही . सो . लि, एस . र्ट इपोसमोर् नालासोपारा (प), ता वसई, जि पालघर ४०१२०३ येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व तसा हक्क असल्यास तो सोडन देण्यात आला आहे असे समजन सदर मिळकत अगदी निर्वि वाद बोजाविरहित आहे असा दाखला देण्यात येईल ही नोंव reof otherwise the transaction of sale shall be completed without reference to such claims and the same, if any, shall be considered as waived.

एन . टी . लिगल असोशीएटस तर्फे ॲड . नेपोलियन तुस्कानो

सार्वजनिक सूचना

याद्वारे सूचना दिली जाते की आम्ही श्री. रोहिंटन सायरस मलसेरा आणि श्रीमती नीपा रोहिंटन मलसेरा यांच्या ए -२०१, सिमला हाऊस, नेपियन सी रोड, एल डी रुपारेल मार्ग, मुंबई- ४०० ०२६) येथे चौकशी करत आहोत. खालील तपशीलमध्ये वर्णन केलेल्या शेअर्स आणि परिसरापर्यंत. परवाना, भाडेपट्टा, भाडेकरू, विक्री, विनिमय, गहाणखत तपशीलमध्ये वर्णन केलेल्या परिसर (किंवा त्याचा कोणताही भाग) संदर्भात कोणताही अधिकार, शीर्षक, व्याज, हिस्सा, लाभ, दावा, आक्षेप किंवा मागणी असलेली कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्ती, न्याय्य गहाण, भेट, विश्वास, वारसा, मृत्युपत्र, ताबा, धारणाधिकार, शुल्क, देखभाल, मर्यादित दायित्व भागीदारी, व्यक्तीची संघटना, भागीदारी, संयुक्त उपक्रम किंवा कोणतीही आर्थिक संस्था, कंपनी, बँकर्स, कुटुंब व्यवस्था/ सेटलमेंट, खटला किंवा डिक्री किंवा कोणत्याही प्राधिकरणाचा आदेश, कायद्याच्या न्यायालयाचा किंवा अन्यथा, कर्जाच्या मार्गाने किंवा अन्यथा कोणताही दावा असणे आणि जाईल याची नोंद घ्यावी

मजला, द्थपापेश्वर प्रसाद, मंगल वाडी, गिरगाव, मुंबई-४०००४ येथील त्यांच्या कार्यालयात खाली स्वाक्षरीदारांना त्याबाबतच्य कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवणे आवश्यक आहे. त्याच्या बाबतीत, मुदती नंतर आलेले असे वाटा, हक्क, शीर्षक, व्याज, लाभ, दावे आक्षेप आणि/किंवा मागणी, जर असेल तर, माफ केल्याचे आणि सोडून दिलेल्याचे मानले जाईल आणि त्याकडे दुर्लक्ष केले

किंवा अन्यथा, याद्वारे कोणतीही व्यक्ती

किंवा संस्था किंवा कंपनी किंवा बँकर

यांच्या ताब्यात असल्यास त्यांनी चौदा

दिवसांच्या आत सदनिका क्र. २, १ला

जाईल. या सदनिकेचे वर्णनः

परिसराचा तो सर्व तुकडा आणि पार्सल निवासी असून, सदनिका क्र. ए -२०१, नेपियन सी रोड, मुंबई-४०००३६ येथे सिमला हाऊस म्हणून ओळखल्या जाणार्या सोसायटीच्या इमारतीच्या दसऱ्या मजल्यावर ११६१ चौ. फुट चटई क्षेत्र आणि मलबार आणि खंबाला हिल डिव्हिजनच्या सी.एस. क्र. ४४१, ४४२ आणि ४४४ जमिनीच्या तुकड्यावर आणि पार्सलवर बांधलेले., नोंदणी उपजिल्हा आणि जिल्ह्यात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आणि रु. २५०/-(रुपये दोन पन्नास फक्त) चे दर्शनी मूल्याचे पाच प्रासंगिक समभाग. प्रत्येकी रु. ५०/– (रुपये पन्नास फक्त)च्या एकूण मूल्यापैकी सिमला हाऊस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जारी केलेले शेअर सर्टिफिकेट क्र. ७१ असलेले, व त्या अंतर्गत असलेले क्र. ३५१ ते ३५५ (दोन्ही समावेशी)

दिनांक १४ फेब्रुवारी, २०२३

पार्थ पी. शहा अधिवक्ता, उच्च न्यायालय

Ramesh Jain & Kusum Jair Advocates High Court | I DATE : 14 FEB 2023 जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, गाव मौजे : आचोळे, तालुका : वसई, जिल्हा पालघर येथील सर्व्हे नं. २०२/ब/१, क्षेत्र ५.१०.० आर.चौ.मी., सर्व्हे नं. २०२/ब/३, क्षेत्र १.३०.०० आर.चौ.मी.. अशी मिळकत वसई - विरार शह महानगरपालिका यांचे नावे आहे व सर्व्हे नं. २०२/ ब/२, क्षेत्र १२.२०.०० आर.चौ.मी., सर्व्हे नं २०२/ब/४, क्षेत्र ०.१०.०० आर.चौ.मी., सर्व्हे नं. २२४/ब/१, क्षेत्र ५.४८.९२ आर.चौ.मी. सर्व्हे नं. २२४/ब/२, क्षेत्र ६९.२८.८९ आर चौ.मी., सर्व्हे नं. २२४/ब/३, क्षेत्र ४.३३.०५ आर.चौ.मी., आणि २२४/ब/४, क्षेत्र १२.९९.१४ आर.चौ.मी. अशी मिळकत माझे अशिल मे पाईपुजा डेव्हलपर्स यांच्या मालकी व कब्ज वहिवाटीची आहे. माझे अशिलांनी सदर मिळकर्त वर सुधारित बांधकाम परवानगी मिळणेबाबत मे उपसंचालक नगररचना विभाग) वसई-विरार शहर महानगरपालिका यांचेकडे अर्ज सादर केला आहे तरी गरर पिळकती ग्रंबंधी कोणाचारी कोणातार मालकी हक्क, विक्री, कुळरग, कब्जा, वारसा गहाण, दान, बक्षीस, करार, वहिवाट, मार्ग मत्यपत्र कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा . हक्क, हितसंबंध, हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापास १४ दिवसांच्या आत मला लेखी पराव्यासह पहिला मजला. रिलायबल प्रेस्टीज. आयडीबीआय बँकेच्य वर, आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व), जि. पालघ या पत्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाह कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध हिस्सा अधिकार नाही व असल्यास तो सोड्न दिला आहे असे समजण्यात येऊन व्यवहार पुर्ण केला मूळ शीर्षक कृत्ये आणि/किंवा पावत्या

ॲड. गौरव प्रकाश पै.

SHRIRAM

दिनांक : १४.०२.२०२३

ठिकाणः बेलापूर

तपशील

फॉर्म जी

बॉम्बे रेयॉन फॅशन्स लिमिटेडसाठी स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता निमंत्रण तारापूर, जिल्हा पालघ्घर, महाराष्ट्र आणि बंगळूरु कर्नाटका येथे टेक्स्टईल व्यवसाय मध्ये कार्यरत

(इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्वन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३६ए (१) अन्वये)

संबंधित तपशिल

	सवा	धेत तपशिल
٤.	पॅन/सीआयएन/एलएलपी नं. सहीत	बॉम्बे रेयॉन फॅशन्स लिमिटेड
	कॉर्पोरेट कर्जदारांचे नाव	सीआयएनःयु१७१२०एमएच१९९२पीटीसी०६६८८०
٦.	नोंदणीकृत कार्यालया पत्ता	तिसरा मजला, डीएलएच मंगल मुर्ती इमारत, लिंकिंग रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०००५४, महाराष्ट्र, भारत
₹.	वेबसाईटची युआरएल	www.bombayrayon.com
٧.	जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या ठिकाणाचे तपशील	तारापूर, जिल्हा पालघर, महाराष्ट्र आणि बंगळूरु, कर्नाटक
ч.	मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता	तारापूर महाराष्ट्र – विविंग: ४५२ मशिन सह १,६४,००० मीटर्स प्रति दिवस क्षमता
		बंगळूरु प्रोसेसिंग युनिट, बंगळूरु फॅब्रिक प्रोसेसिंग क्षमता: १,००,००० मीटर्स प्रति दिवस
		ट्रिम्स युनिट, बंगळूरु बटन्स: ५ दशलक्ष संख्या प्रति दिवस लेबल्स समाविष्ठ ओव्हन: २,४०,००० संख्या प्रति दिवस इलास्टिक्स: ७२,००० मीटर्स प्रति दिवस सुर्विग थ्रेड: ४० दशलक्ष मीटर्स प्रति दिवस आणि इतर गारट्मेंट एक्सेसरीज
κ.	मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य	विव २०२१-२२ टेक्टाईल गुड़सची विक्री: रु. ३२.५९ करोड सर्व्हिस: जॉब वर्क- रु. ५०.४९ करोड (कॉर्पोरेट ऋणकोंच्या वेबसाईटवर उपलब्ध लेखापरिक्षित वित्तीय विवरण तपशिल नुसार)
७.	कर्मचारी/कामगारांची संख्या	इन्सॉल्वन्सी कमेन्समेंट दिनांक ०७.०६.२०२२ रोजीस १६७ स्टाफ आणि ८४८ वर्क्स (पडताळणीच्या अधीन)
۷.	दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे (अनुसूर्चीसह), धनकोंची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध.	दोन वर्षाचा वित्तीय विवरण (सह परिशिष्ट) आणि धनको/दावेची सूची सदर कॉर्पोरेट ऋणकोंच्या वेबसाईट www.bombayrayon.com वर उपलब्ध, प्रक्रीयाच्या संबंधीत गोष्टीकरीता संबंधीत तारिख २७.०१.२०२३ दिनांकीत स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरीता निमंत्रण (आयईओआच) तपशिलामध्ये नमूद जी कॉर्पोरेट ऋणकोंच्या वेबसाईट वर उपलब्ध.
۹.	कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध	आयईओआय नुसार कॉर्पोरेट ऋणकोंच्या वेबसाईट वर उपलब्ध किंवा skg.cirp1@gmail.com ला ईमेल करून प्राप्त
१०	स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तरीख	मागील तारीख : १३ फेब्रुवारी, २०२३ वाढीव तारीख : २० फेब्रुवारी, २०२३
११.	संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख	मागील तारीख : २२ फेब्रुवारी, २०२३ वाढीव तारीख : २८ फेब्रुवारी, २०२३
१२.	तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर करण्यासाठी अंतिम तारीख	मागील तारीख : २७ फेब्रुवारी, २०२३ वाढीव तारीख : ५ मार्च, २०२३
१३.	ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ई– मेल	brflcirp@gmail.com
	ह: १४ फेब्रुवारी, २०२३ ण : मुंबई	बॉम्बे रिऑन फॅशन्स लिमिटेडच करीता सही/– सतिष कुमार गुप्ता

श्रीराम फायनान्स लिमिटेड

सीआयएन क्र. - एल६५१९१टीएन१९७९पीएलसी००७८७४

नोंद. कार्या.: श्री टॉवर, प्लॉट क्र. १४ए, साऊथ फेझ, इंडस्ट्रीअल इस्टेट, गिंडी, चेन्नई-६०००३२ प्रशा. कार्या.: नेको चेंबर्स, प्लॉट क्र. ४८, सेक्टर-११, सी.बी.डी. बेलापूर,

आय नोंदणी क्र. - आयबीबीआय/आयपीए-००१/आय-पी०००२३/२०१६-१७/१००५६

एएफए वैधता दिनांक- १० मार्च. २०२

फ्लॅट क्र. १७०१२, इमारत क्र. १७, फेझ २

कोहिनूर सिटी, कुर्ला (प), मुंबई ४०००७०

satishg19@outlook.com

सोने कर्ज लिलाव सूचना

खालील नमूद कर्जदारांना श्रीराम फायनान्स लि. (एसएफएल) कडून त्यांनी घेतलेल्या सोने दागिन्यांच्या विरोधात कर्जाची (''सुविधा'') त्यांची थकबाकी चुकती करण्यासाठी सूचना जारी करण्यात आली होती. कर्जदारांनी सुविधेच्या अंतर्गत त्यांची थकबाकी चुकती करण्यास कसूर केल्यामुळे आम्ही २२.०२.२०२३ (लिलावाची तारीख) रोजी तारण सोने दागिन्यांचा लिलाव करणार आहोत. सदर लिलावातून जास्तीची रक्कम मिळाल्यास ती संबंधित कर्जदारांना परत करण्यात येईल आणि जर तेथे लिलावानंतर अनुषेश राहिल्यास योग्य कायदेशीर कार्यवाहीमार्फत कर्जदारांकडून वसुली करण्यात येईल. एसएफएलला आगाऊ माहिती न देता लिलावातून खालील कोणतेही खाते काढून घेण्याचे प्राधिकार आहेत. पुढे एसएफएलने कोणताही अडथळा आल्यास कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय लिलावाची तारीख बदलण्याचा हक्क राखून ठेवला आहे. कर्ज खाते क कर्जदाराचे नाव कर्जटाराचे नाव

વાગ ભાત જાત	काजादाराच नाच	वारा जात क्रा.	कारादाराच नाच
व्हीएएसएचआयपीजे२२०६१८०००४	ज्योतिराम पांडुरंग कदम	सीडीपीव्ही१पीजे२२०४०७००१२	आशा सतीश गजरे
व्हीएएसएचआयपीजे२२०६१३०००१	भरत काशिनाथ आरके	व्हीएएसएचआयपीजे२२०६२८०००२	
एएलआयबीएपीजे२२०६०६०००२	सनोबर अजहरुद्दीन सय्यद	एएलआयबीएपीजे२२०७२५०००१	मिलिंद रवींद्र म्हात्रे
सीडीपीव्ही१पीजे२२०४०६००१३	आशा सतीश गजरे	सीडीपीव्ही१पीजे२२०४१५००२१	उपदेश श्रीरंग बोऱ्हाडे
सीडीएनईआरपीजे२२०७२८०००५	निशांत अरुण मोरावकर	व्हीएएसएचआयपीजे२२०५१८०००३	भरत काशिनाथ आरवे
सीडीपीव्ही१पीजे२२०४०६००१४	आशा सतीश गजरे	एमईआरटीएचपीजे२२०७२१०००१	पंकज अरविंद त्रिपाठी
लिलाव खालील पत्त्यावर करण्यात	विंग, ७वा मजला,		

सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४, द्र. क्र.: ०२२-४५७६३६०८, लिलाव वेळ:

कृपया नोंद घ्यावी की, जर वेळ मर्यादेत लिलाव पूर्ण होऊ शकला नाही तर लिलाव त्याच अटी आणि शर्तीवर पुढील कामकाजाच्या दिवशी सुरू राहील. जर ग्राहकाचे निधन झाले असल्यास लिलावाशी संबंधित सर्व अटी त्याच्या/तिच्या कायदेशीर वारसांना लाग राहतील

पुढील माहिती, अटी आणि शर्तीकरिता आणि लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्यासाठी इच्छ्क बोलीदार श्री. महेश गायकवाड (७२०८४१५१९५)/ श्री. रोशन जुईकर (९९६७२००५७२) यांना संपर्क करू

श्रीराम ऑटोमॉल इंडिया लिमिटेड मंडळाने मंजूर केलेले लिलावकर्ते श्रीराम फायनान्स लि. करिता

(रु. लाखात)

असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदणी. कार्यालय: न्युक्लियस हाऊस, साकी-विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ सीआयएन : एल६५९००एमएच१९८४पीएलसी०९१३२६

फोन : ०२२-२८५८३३३३, ई-मेल : investorgrievance@acmfsl.co.in, वेबसाईट : www.acmfsl.com

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित

अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण गकवित

ઝા.	તપશાલ	आलप्त			एकात्रत			
क्र.		संपलेली तिमाही ३१.१२.२०२२	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०२२	मागील वर्षात संपलेले संलग्न ३ महिने ३१.१२.२०२१	संपलेली तिमाही ३१.१२.२०२२	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०२२		
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)		
۶.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्बळ)	७२.०५	२०२.७१	६७.७८	६५८.३३	१९९९.५८		
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपुर्व)	२५.४७	(२६०.५७)	(९२.५६)	(२७१,८६)	(९४१.६६)		
₹.	करपूर्व कालावधीकारेता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात)	२५.४७	(२६०.५७)	(९२.५६)	(२७१.८६)	(९४१.६६)		
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात)	२५.९४	(२५९.२४)	(९२.९९)	(२७३.०४)	(९४१.८१)		
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	२६.५४	(२५७.७१)	(९२.९६)	(४२६.६८)	(१,०८६.६८)		
ξ.	समभाग भांडवल (रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	४९५.२६	४९५.२६	४८३.३६	४९५.२६	४९५.२६		
७.	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार	-	-	-	-	-		
८.	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनाकरिता)							
	१. मूलभूत	0.43	(५.३३)	(१.९२)	(५.५७)	(१९.३६)		
	२. सौम्यिकृत	0.43	(५.३३)	(१.९२)	(५.५७)	(१९.३६)		

ठिकाण : मुंबई

दिनांक: १३ फेब्रुवारी, २०२३

- १. सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोझर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन्स ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.acmfsl.com वर आणि कंपनीचे शेअर्स सूचिबध्द असलेल्या स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com वर उपलब्ध आहेत.
- वित्तीय निष्कर्षांचे हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडई) रुल्स, २०१५ (''इंड एस'') सहवाचता त्या अंतर्गत जारी केलेले संबंधित नियम आणि प्रयोज्य असलेल्या सर्वसाधारणपणे स्वीकृत लेखापद्धती आणि धोरणे अनुसार तयार केले आहेत.
- वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे १३ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि त्यांनी शिफारस केल्यावर संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. सदर निष्कर्ष कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांच्या मर्यादित पुनर्विलोकना अधीन होते ज्यांनी सुधारणा न सुचवणार

असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकरित सही/-

दीना मेहत संचालक - डीआयएन : ००१६८९९२

बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड सीआयएन: एल६५१००एमएच१९६०पीएलसी०११८३५

२२/बी. मित्तल टॉवर. २१०. निरमन पॉईंट. मंबई-४०० ०२१ इमेल आयडी : contact@bomoxy.com, वेबसाईटः www.bomoxy.com

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्याकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

ı							<i>(रु. लाखात)</i>
l			संपलेली तिमाही		संपलेले :	संपलेले वर्ष	
l	तपशील	३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०२२ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२१ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२१ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)
l	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७१२.७१	१,७४४.७९	११४.२४	९०८.८९	३,५९७.२०	३,३३४.६७
l	वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	६६६.२६	१,७०३.९७	६४.५३	७७५.९१	३,४४४.२६	३,१५५.८१
l	करपूर्व वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	६६६.२६	१,७०३.९७	६४.५३	७७५.९१	३,४४४.२६	३,१५५.८१
l	करपश्चात वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	६०१.६०	१,५२७.६४	६६.८९	७०८.९०	३,०८९.३०	२,८०६.८४
l	वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर वर्षासाठी नफा किंवा (तोटा) आणि करोत्तर इतर सर्वसमावेशक						
I	उत्पन्न धरून)	१,८३४.६७	३,२३८.१९	(८५५.४८)	१,३९५.९७	३,९४२.६२	२,४०१.९५
I	समभाग भांडवल	१५०.००	१५०.००	१५०.००	१५०.००	१५०.००	१५०.००
١	प्रत्येकी रु. १००/- चे प्रती भाग प्राप्ती (ईपीएस)		9 . 9 4 3/2	307.5	\mathrew 2.5	2	9 (1.9 22
1	मूलभूत आणि सौम्यिकृत (अवार्षिक)	४०१.०७	१,०१८.४३	४४.६०	४७२.६०	२,०५९.५३	१,८७१.२३

दिनांक: १३ फेब्रुवारी, २०२३

- १) वरील सुधारित सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये सादर केलेल्या संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्याकरिता निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. संपलेल्या तिमाही आणि नऊ महीन्याकरीता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ बीएसईची www.bseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ www.bomoxy.com वर
- २) ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महीन्याकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष १३ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे त्यानंतर मंजुर करण्यात आले. ३) सुधारित सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये आवश्यक असल्याने वैधानिक
- आणि लागू असलेल्या इतर लेखा प्रॅक्टिसेस आणि पॉलिसीनुसार तयार करण्यात आले आहेत. ५) मागील तिमाहीची तुलनात्मक वित्तीय माहिती ही चालू तिमाहीच्या आकडेवारीशी सुसंगत होण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्गठित/पुनर्रचित करण्यात आली

संचालक मंडळाच्या आदेशावरुन

लेखापरीक्षकांनी ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महीन्यासाठीचे वित्तीय निष्कर्ष पुनर्विलोकित केले आहेत. ४) वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित सुधारित (इंडएएस) कंपनीज⁻(इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस्) रूल्स २०१५

हेमा रेंगानाथन

पूर्ण वेळ संचालक डीआयएन: ०८६८४८८१